



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

क्र. ३०] शुक्रवार, दिनांक २८ सप्टेंबर २०१८ : आश्विन ६, शके १९४० [किंमत ०.०० रु.]

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत

भाग एक-अ औरंगाबाद विभाग

१

जिल्हाधिकारी यांजकडून

परिशिष्ट ७ ब

नगरपरिषद, जिल्हा नांदेड

दिनांक २७.०९.२०१८

क्र.२०१८/नपाप्र/नपलो/संसनि-प्र.रचना/का-१/टे-७/सीआर-३३ -

मा.राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचे आदेश क्र.रानिआ/नप २०१८/प्र.क्र.१२/का-०६ दिनांक ०८.०८.२०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ (१९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.४०) (यापुढे सदर अधिनियम म्हणून संबोधित केला) चे कलम १० (१) खाली, नांदेड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचिमध्ये दर्शविल्याप्रमाणे लोहा नगरपरिषदेचे क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल, त्या प्रभागांची

संख्या व त्यांची व्यापक निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती/ व अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग दर्शविणारा लोहाच्या आदेशाचे प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ (१९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.४०) च्या कलम १० पोटकलम (१) अनुसार निश्चित केलेल्या कार्यपद्धती प्रमाणे उक्त क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी, प्रसिध्द करण्यात आला होता, त्यास अनुसरून आलेल्या हरकतींचा सर्वकष विचार करून त्यास अनुसरून प्राप्त हरकतीवर सुनावणी घेवून मा.विभागीय आयुक्त यांना अभिप्राय सादर करून मा.विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी पत्र क्र.२०१८/नपाप्र/निवडणूक/कावी- दिनांक २१.०९.२०१८ अन्वये मान्यता दिल्यानुसार मी, अरुण डोंगरे, नांदेड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या कलम १०, पोट कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक अधिनियम, १९६५, (१९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.४०) (यापुढे सदर अधिनियम म्हणून संबोधित केला) चे कलम ९ पोट कलम २ अन्वये, मा.विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, औरंगाबाद यांचेकडील राजपत्र प्रसिध्दीकरण दिनांक २७.०७.२०१८ च्या अधिसूचने अन्वये लोहा नगरपरिषदेच्या खालील दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांच्या संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

१.	निवडावयाच्या सभासदांची संख्या	:	१७
२.	अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी ठेवावयाची जागांची संख्या		
	अ) अनुसूचित जाती	:	०३
	ब) अनुसूचित जमाती	:	००
	क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	:	०५
३.	महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या) मागास प्रवर्ग व सर्वसाधारण) राखून ठेवावयाच्या जागा	:	०९
४.	उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २-अ, ब व क येथील भागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी राखून ठेवावयाची जागांची संख्या -		
	अ) अनुसूचित जाती	:	०२
	ब) अनुसूचित जमाती	:	००
	क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	:	०३
५.	महिलांसाठी (सर्वसाधारण) जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या (अनुक्रमांक ३ समोरील नमुद केलेल्या जागांची संख्या		
	(-) अनुक्रमांक ४ समोरील नमूद केलेल्या जागांची संख्या	:	०४
६.	एकूण अनारक्षित जागा	:	०९

२. त्याअर्थी, आता अवर सचिव राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे क्र.आदेश क्र.रानिआ/नप-२०१६/प्र.क्र.१०/का-०६ दिनांक १५.०६.२०१६ अन्वये आणि मा.विभागीय आयुक्त, विभाग औरंगाबाद यांचे पत्र जा.क्र.२०१८/नपाप्र/निवडणूक/कावी- दि.२१.०९.२०१८ अन्वये प्रभाग रचनेस मान्यता दिल्यानुसार व आरक्षण निश्चित केल्यानुसार, महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १० पोटकलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, अरुण डोंगरे, नांदेड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, याद्वारे, लोहा नगरपरिषद क्षेत्र जितक्या भागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती व सन २०११ च्या जनगणनेनुसार प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या या आदेशाच्या अनुसूचिमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून ज्या प्रभागामध्ये यथास्थिती (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग निर्दीष्ट करित आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अमलात येईल.

अनुसूची
प्रभाग निहाय लोकसंख्या, प्रभागाची व्याप्ती व आरक्षण
लोहा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०१८

प्रभाग क्रमांक Ward No.	प्रभागाचे नाव असल्यास (Name of the ward No., if any)	प्रभागाची एकूण लोकसंख्या, अनुसूचित जातीची लोकसंख्या अनुसूचित जमातीची लोकसंख्या	जागा क्रमांक	जागा क्रमांक	आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु.जात/अनुसूचित जमाती/नागरिकांचा मागासवर्ग स्त्रियांसाठी धरून) (Reservation Category, SC,ST, BCC, Women SC, ST, BCC Category)
1	शिवाजी चौक, राजाराम नगर, सायाळ रोड मुक्ताई नगर शिवकल्याण नगरचा किशन माधवराव चव्हाण यांचे घर ते शिवाजी चौक ते जुना लोहात जाणाऱ्या रस्त्याच्या दक्षिणेकडील भाग जायकवाडी वसाहत गोल्डन सिटी	3008 अ.जा. : 293 अ.जमाती : 31	1 अ, 1 ब	<p>उत्तर : सई लंच होम, रस्ता सायाळ रोड डि के पाटील कॉलेज मारोती रामराव चुडावकर यांचे शेत सर्वे नं.83, 84, 85, 86 ची हद्द</p> <p>पुर्व : गोविंद ढगे यांचे घर, राहुल पारेकर यांचे घर, वखार महामंडळ गोडाऊन, शेती, तहसील कार्यालय, धावरी रोड सर्वे नं.102, 164, 185, 169, 170, 171, 172, 175, 176, 177, 201, 202, 210, 211, 212, 213, 214, 221, 222, 228, 229, 230, 231, 232, 233, 234, 237, 238, 239 ची हद्द.</p> <p>पश्चिम : पांचाळ यांची आरामशीन अमृत सटवा जाधव यांचे शेत नं. बजरंग किशनलाल यादव यांचे घर शेत सर्वे नं.116, 117, 120, 121, 124, 125, 128, 129, 130, 131, 132, 279, 308, 309, 268, 26, 266, 265, 264, 259, 258, 246, 245 ची हद्द</p> <p>दक्षिण : लोहा गंगाखेड रोड प्रभाग क्र.03 ची हद्द मारोती भाऊराव कदम यांचे घर ते बजरंग किशनलाल यादव, किशनराव माधवराव चव्हाण यांचे घर शेत सर्वे नं. 241, 240 ची हद्द</p>	1 अ सर्वसाधारण (महिला) 1 ब नागरिकांचा मागासप्रवर्ग
2	कलालपेट, साठेनगर, शिवकलयाणनगर, लहूजीनगर, रविदासनगर, नळगे हायस्कुल, चव्हाण गल्ली	2757 अ.जा. : 812 अ.जमाती : 01	2 अ 2 ब	<p>उत्तर : प्रभाग क्र.01 ची हद्द शेत सर्वे नं.24, 23, 22 ची हद्द.</p> <p>पुर्वेस : शेती व नाला सर्वे नं.20, 124, 124 गंगाधर नागनाथ सनपुरकर यांचे शेत व मातंग व बौध्द समाजाची स्मशान भूमी, माधव बाबाराव चव्हाण यांचे शेत</p> <p>पश्चिम : नांदेड लातूर रोड, दिनेश त्र्यंबक तेललवार यांचे दुकान ते बालाजी मेडीकल यांचे व दवाखान्यापर्यंत</p> <p>दक्षिण : बालाजी मेडीकलच्या पाठी मागील नाला ते गंगाराम साळने यांचे घर ते लंगडी विहिर ते जुना लो येथील गडी ते बालाजी नारायण चव्हाण यांची पिठाची गिरणी ते गंगाधर रामा रामगिरवार यांचे घर ते तोलाजी वसमतकर यांचे घर ते नवि आबादीकडे जाणारा रस्ता.</p>	2 अ सर्वसाधारण महिला 2 ब अनुसूचित जाती सर्वसाधारण

3	आंबेडकरनगर, बळीराजा मार्केट, बालाजी मंदिर, बालाजी मंदिराचा पाटीमागचा भाग, प्रियदर्शनी नगरचा पूर्वकडील भाग	2634 अ.जा. : 1263 अ.जमाती : 01	3 अ 3 ब	<p>उत्तर : गंगाखेड रोड, सुनेगांव तलाव.</p> <p>पुर्व : नांदेड लातूर रस्ता शिवाजी चौक, दिगांबर सटवा सूर्यवंशी यांचे घर ते स्वामी विवेकानंद वाचनालय.</p> <p>पश्चिम : बलभीमनगर लव्हेकर यांचे शेत व पांदन रस्ता सर्वे नं.62, 63, 64 ची हद्द</p> <p>दक्षिण : इंदिरानगरकडे जाणारा रस्ता वाचनालय ते बालाजी कळकर, विश्वांबर फाजगे यांचे घर ते श्रीनिवास मोतेवार यांचे घर व अंतर्गत रस्ता रिकामा प्लॉट ते नाली माधव रामा मोरे, चांदु मारोती राजकोर यांचे घरापर्यंत.</p>	3 अ अनुसूचित जाती महिला 3 ब सर्वसाधारण
4	इंदिरानगर, नवीन वस्ती, गणेशनगर	2518 अ.जा. : 714 अ.जमाती : 03	4 अ 4 ब	<p>उत्तर : देवस्तानची जमीन शेत सर्वे नं.57 ची हद्द</p> <p>पुर्व : बालाजी पांडुरंग पवार यांचे घर ते चांदु मारोती राजकोर यांचे घर व नाली भिमराव गणपतराव जाधव यांचे घर ते गुरुकृपा शाळा कडे जाणारा रस्ता शेत सर्वे नं.57, 56, 54, 53 ची हद्द.</p> <p>पश्चिम : मारोती तटगले यांचे घर, जोशी यांचे घर नगर परिषदेचा हातपंप व रस्ता, चंद्रकांत तुकाराम कोटलवार यांची जिनिंग शेत नं.57, 55, 54, 52, 51 ची हद्द.</p> <p>दक्षिण : प्रभाग क्र.5 ची हद्द बैलबाजार बालाजी घोडके यांचे घर, ते गुणाजी जाधव यांचे घर</p>	4 अ अनुसूचित जाती महिला 4 ब सर्वसाधारण
5	प्रियदर्शनी नगरचा उत्तरेकडील भाग, मोंढा, सोसायटी, सिद्धार्थनगर, शिक्षक कॉलनी, तलाठी कॉलनी, नाना नगर, कोर्ट	3058 अ.जा. : 480 अ.जमाती : 02	5 अ 5 ब	<p>उत्तर : प्रभाग क्र.3 व 4 ची हद्द श्रीनिवास मोतेवार यांचे घर ते अंतर्गत रस्ता सयाजी डोईजड यांचे घर ते बालाजी पांडुरंग पवार यांचे घर, उस्मानखो सयदोदिन यांचे घर.</p> <p>पुर्व : लातूर नांदेड रोड, विनायक माणिकराव पवार याचे हॉटेल ते बळीराम मुंडे यांचे घर ग्रामीण रुग्णालय.</p> <p>पश्चिम : शेती व साधक आश्रम, जैन मंदिर, शेत सर्वे नं.475, 474, 464, 466, 458, 455, 454, 453 हद्द.</p> <p>दक्षिण : लातूर नांदेड रोड व बेरळी रोड नगर परिषदेचा पाणी फिल्टर प्लॉट, दिवाणी न्यायालय लोहा.</p>	5 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 5 ब सर्वसाधारण
6	लिंबोणी गल्लीचा पश्चिमेकडील भाग, देऊळ गल्ली, घंटे गल्ली, धनगर गल्ली, गवंडी गल्ली, बुरुड गल्ली, मराठ गल्ली, श्रीराम नगर, माने नगर, पोस्टाची गल्ली, वडार गल्ली.	4350 अ.जा. : 174 अ.जमाती : 06	6 अ 6 ब 6 क	<p>उत्तर : शिवकल्याण नगरचा भाग, ते गंगाराम साळवे ते सय्यद अन्वर ते अहमद पाशा लाईनमन यांचे घर बालाजी मेडीकल डॉ.मोटे यांच्या दवाखाना पाटी मागील नाला, ते गंगाराम साळवे यांचे घर ते लंगडी विहीर, व प्रभाग 2 ची दक्षिण बाजू.</p> <p>पुर्व : लिंबोणी गल्लीत जाणारा रस्ता अहमद पाशा यांचे घर ते भानुदास गोविंद खोडवेचे घर शेत सर्वे नं.525, 524, 523, 488, 490, 510, 504, 497, 441, 445, 459 ची हद्द पूर्वेकडील भाग, बिडवई नगर.</p> <p>पश्चिम : नांदेड लातूर रोड, बालाजी मेडीकल डॉ.मोटे याचा दवाखाना ते छोटूलाल हिरामण सिद्धीवाले ते लक्ष्मीनारायण पेट्रोल पंप गायराण 449 ची हद्द</p> <p>दक्षिण : माने नगर शेत सर्वे नं.449, 443, गायराण जमीन ची हद्द</p>	6 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 6 ब सर्वसाधारण महिला 6 क सर्वसाधारण

7	लिंबोणी गल्लीचा पूर्वकडील भाग, बिडवई नगर, पवार गल्ली, मुंढे गल्ली, भोईवाडा, रमणा तांडा, देवणेवाडी	2750 अ.जा. : 52 अ.जमाती : 00	7 अ 7 ब	<p>उत्तर : जुना लोहा बेनाळ रोड डॉ.अमानुल्ला याकूबखान यांचे घर ते रुखमाजी दांगटेचे घर.</p> <p>पूर्व : रुखमाजी दांगटेचे घर ते सटवाई ते देवणे वाडी शेत सर्वे नं. 390, 391, 432, 428, 431, 429, 423, 415, 416, 412, 411, 410, 409, 408, 407 ची हद्द</p> <p>पश्चिम : लिंबोणी गल्लीचा पश्चिमेकडील भाग व डॉ.अमानुल्ला याकूबखान यांचे घर ते आळंदेचे घर ते राजू घंटेचे घर ते बडेसाब दर्गा ते रमाना तांडा शेत सर्वे नं.511, 501 ची हद्द, 498, 440, 442, 444, 448, 530, 529, 527, 526 ची हद्द.</p> <p>दक्षिण : शेत व गायराण देवणे वाडी ते रमना तांडा पुर्ण सर्वे नं. 410, 409, 408, 407 ची हद्द.</p>	7 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. 7 ब सर्वसाधारण
8	चव्हाण गल्ली उर्वरित भाग, काळे गल्ली, शेठे गल्ली, कहाळेकर गल्ली, नवि आबादी, भोई वाडा, बेनाळ, सेवादास तांडा	3050 अ.जा. : 90 अ.जमाती : 00	8 अ 8 ब	<p>उत्तर : प्रभाग क्र.काकनाई ओटा ते आईचे मंदिर, विठ्ठल तोलाजी वसमतकर यांचे घर.</p> <p>पूर्व : बळीराम नरबा भालेराव, नारायण चव्हाण, शेषेराव देवराव चव्हाण यांचे शेत, मनोज चव्हाण यांची प्लॉटींग.</p> <p>पश्चिम : बेनाळ लोहा रस्ता बालाजी मंदिराचे दुकान ते रमशानभुमी व शेत सर्वे नं.390, 391.</p> <p>दक्षिण : शेत सर्वे नं.406, 369, 368, 360, 359, 358, 357 ची हद्द गुराखी गड</p>	8 अ सर्वसाधारण महिला 8 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग

प्रभागाची एकूण संख्या 08	द्विसदस्यीय भाग-07 त्रिसदस्यीय प्रभाग-01	सन 2011 च्या गनगणनेनुसार एकूण लोकसंख्या - 24125 अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या - 3878 अनुसूचित जमातीची लोकसंख्या - 44.	प्रभागाची लोकसंख्या द्विसदस्यीय प्रभाग त्रिसदस्यीय प्रभाग	सरासरी 2838 4257	कमाल 3122 4683	किमान 2554 3831
-----------------------------	---	--	---	------------------------	----------------------	-----------------------

नांदेड, 27/09/2018

अरुण डोंगरे,
जिल्हाधिकारी नांदेड

**BY THE COLLECTOR NANDED DISTRICT
LOHA MUNICIPAL COUNCIL, DIST
SHEDULE 7A
NANDED**

Date 27.09.2018

No-2018-NPP/MCL/NMF-WF/Desk-1/T-7/
CR-33.- In exercise of the powers conferred on him by Order No. SEC/NP-2018/CR-12/K-06 Dated 08.08.2018 of the State Election Commission, Maharashtra, the draft order fixing the number of seats to be elected and the extent of the wards into which the said municipal area of the municipal Council is to be divided and the wards reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (Including women belonging to the Scheduled Castes, Scheduled

Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Scheduled to the draft order was published as required by the provision to sub-section (1) of section 10 of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayats and industrial Townships Act, 1965 for information of the residents of the **LOHA Municipal Council**, as and after carefully considering the objections are received by me in respect of the said draft orders, And as per the approval given by Divisional Commissioner Aurangabad vide letter No.2018/NPP/Election/CR- Dated 21.09.2018, **I, Arun Dongre, the Collector of Nanded District**, in exercise of the powers conferred on me by sub-section (1) of section 10 of the said Act, hereby ,make the following order namely.

ORDER

WHEREAS, The Divisonal commissioner, Aurangabad by his Notification Dated 27.07.2018 issued under sub-section [2] of Section 9 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Town Ships Act, 1965 [Mah.XL of 1965] **LOHA Municipal Council**, the number of the councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women [including the number of seats reserved for women belonging to the.

Scheduled Castes, the Scheduled Tribes and Backward Class of Citizens,] as shown below.

1. The number of Councillors to be elected : 17
2. The number of seats to be reserved
 - a) For the Scheduled Castes : 03
 - b) For the Scheduled Tribes : 00
 - c) For the Backward Class of Citizens. : 05
3. The total number of seats to be reserved for Women (including the number of seats reserved for women Scheduled caste / Scheduled Tribes and Backward Class of Citizens.) : 09
4. Out of seats at serial number 3, the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens from amongst the seats reserved for Scheduled Caste, Scheduled Tribes and Backward Class of Citizens as Shown in item at Serial Number 2 (a) (b) and (c), respectively, are as under:
 - a) For the Scheduled Castes : 02
 - b) For the Scheduled Tribes : 00
 - c) For the Backward Class of Citizens. : 03
5. Number of seats reserved for Women as General category (number of seats at serial number 3 minus number of seats at serial number 4) : 04
6. No of Seats for General : 09

2. Now, therefore, in exercise of the powers conferred on me by letter of the State Election Commission, Maharashtra, read with sub-section (1) of section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965 [Mah XL of 1965], And as per the approval given by Divisional Commissioner Aurangabad vide letter No.2018/NPP/Election/CR- Dated 21.09.2018, **I Arun Dongre, the Collector of Nanded District**, hereby fix the number and extent of the wards into which the said Municipal area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes, and Backwards Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes, and the Backwards Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule to this order

3. This Order shall be take effect for the purpose of the next general elections held immediately following the date of this order.

SCHEDULE**Ward wise population, extent of coverage and reservation
Loha Nagarparishad General Elections 2018**

Prbhag No.	(Name of the ward No., if any)	Population total population, Scheduled caste population, Scheduled castes population	(Seat No.)	Discription of boundry of the ward) (North, East, West, South)	(Reservation Category, SC,ST, BCC, Women SC, ST, BCC Category)
1	2	3	4	5	6
1	Rajaram Nagar, Shayal road Muktai Nagar Shivkalayan Nagar of Kishan Madhavrao Chavan's house from the Shivaji Chowk to the southern part of the road going to the old, Jayakwadi colony Golden City	3008 SC : 293 ST : 31	1 A 1 B	<p>North: Survey no. 83,8485856 of Sai Luncheon Home, Road Saal Road, Degree Patil College, Maroti Ramrao Chavdekar. The limit</p> <p>East : Govind Dhage's house, House of Rahul Parekar, Warehousing Corporation, Godown, Agriculture, Tehsil office. Dahari road Survey No. 102, 164, 185, 169, 170, 171, 172, 175, 176, 177, 201, 202, 210, 211, 212, 213, 214, 221, 222, 228, The extent 229, 230, 231, 232, 233, 234, 237, 238, 239.</p> <p>West: Amrit Sattva Jadhav's farming of Panchal's comfort. Bajrang Kishanlal Yadav's house farm survey number 116, 117, 120, 121, 124, 125, 128, 129, 130, 131, 132, 279, 308, 309, 268, 267, 266, 265, 264, 259, 258, 246, 245 The limit.</p> <p>South: Iron Ganga Road Road ward no 03, the house of Maroti Bhaurao Kadam from house to Bajrang Kishanlal Yadav, Kisanrao Madhavrao Chavan's house farm survey. 241,240, to the extent.</p>	1 A. General woman 1 B BCC

1	2	3	4	5	6
2	Kalalpeth, Sathe Nagar, Shivkalayan Nagar, Lahuji Nagar, Ravidas Nagar, Nalge High School Chavan Galli	2757 SC : 812 ST : 01	2 A 2 B	<p>North: Ward no. 01 Area of farm survey No. 24,23,22 The limit</p> <p>East- Agriculture and Nala Survey No. 20, 124,125, Gangadhar Nagnath Sanapurkar's farm and Matang and the burial grounds of Buddhist community, Madhav Babarao Chavan's farm</p> <p>West: Nanded Latur Road, Balaji Gangadhar Ankulwar shop to Dinesh Trimbak Telelwar shop</p> <p>South: Balaji Gangadhar Akkuvarwar Shop to Gadi, Narayan Chavan's Mill's Mill, Gangadhar Rama Ramgirwar's house from Vitthal Tolaji Vasmatkar's house to Chavan Gali, to the new population, the road to Sathe Nagar, Old Iron to Benal road</p>	2 A General woman 2 B S C
3	Ambedkar Nagar, Baliaraja Market, Balaji Temple, Part of the Backyard of Balaji Temple, Eastern part of Priyadarshini Nagar	2634 SC : 1263 ST : 01	3 A 3 B	<p>North: Gangakhed Road, Suenagao Lake,</p> <p>East- Nanded Latur road Shivaji Chowk, Digambar Satwa Suryavanshi's hous and Swami Vivekananda Li-brary.</p> <p>West: Balbhimrao Lavekar's farm and pandan road survey no. The limit of 62, 63, 64.</p> <p>South: The house of Rashtacha library going to Indirangar and Sambhaji Pandurang.</p>	3 A S C (Women) 3 B General

1	2	3	4	5	6
4	Indira Nagar, Navin vasti, Ganesh Nagar	2518 SC : 714 ST : 03	4 A 4 B	<p>North: The land of Devistan field survey. The limit of 57</p> <p>East- There is no road survey in the house of Bhimrao Ganpatrao Jadhav from Gurukrupa's School. 57, 56, 54, 53 The limit.</p> <p>West: The house and road of Bhimrao Ganpatrao Jadhav to Marato Taglge, house the boundary of the Jingi farm of Chandrakant Tukaram Kotalwar 57, 55, 54, 52, 51.</p> <p>South: Bull Market and Haldwad Road.</p>	4 A SC (Women) 4 B General
5	North part of Priyadarshini Nagar, Modha, Siddharth Nagar, Teacher Colony, Talathi, Colony, Nana Nagar, Court.	3058 SC : 480 ST : 02	5 A 5 B	<p>North: Haldav road and bull market.</p> <p>East- Latur Nanded Road. Rural Hospital, Vinayak Manikarao Pawar's Hotel to Baliram Mundhes House.</p> <p>West: Agriculture and Sadhak Jain Mandir and field survey no 475, 474, 464, 466, 458, 455, 454, 453 border.</p> <p>South: Latur Nanded Road and Beroli Road City Council Water Filters Plant, Civil Court loha.</p>	5 A BCC (Women) 5 B General
6	The western part of the Limboni gali, the temple gali, ghante gali, Dhangar gali, Gawandi Gali, Burud Gali, Marath Gali, Shriram Nagar, Mane Nagar, posthachi gali, Vader gali	4350 SC.: 174 ST: 06	6 A 6 B 6 C	<p>North: Part of Shivakalyan Nagar, it is home to Gangaram Salve from Syed Anwar to Ahmed Pasha Lymanman To House</p> <p>East : Loboni Gali janara rasta, Ahmad Pasha's house from Bhanudas Govind Khode's house, Farmerservices No. 525,524,523 488, 490, 510, 504,497,441 445, 459, the eastern part, Bidwai Nagar</p> <p>West : Nanded Latur Road, Chhotulal Hiran Siddhiwale to Laxminarayana Petrol Pump, Limit survey no 449</p> <p>South: Mane Nagar farm survey no. 449,443, the extent of the farm land</p>	6 A BCC (Women) 6 B General (Women) 6 C General

1	2	3	4	5	6
7	The eastern part of the Limboni Gali, Bidwai Nagar, Pawar Gali, Mundhe Gali, Bhoiwada, Ramana Tanda, Devnewadi	2750 SC : 52 ST : 00	7 A 7 B	North: Old Iron Benal Road Dr. The home of Ammanullah Yakub Khan's house, Rukmaji Dangtes House. East : The house of Rukmaji Dangtes house, from Satewi to Devane Wadi farm survey. 390, 391, 432, 428, 431, 429, 423, 415, 416, 412 The extent of 411,410,409,408,407 West: Limboni Gali west side and, Dr. Amanullah Yakub Khan's house from Alande house to Raju gantes house from Badaysab Darga to Ramana tanda field survey no 511, 501, 498, 440, 442, 444, 448, 530, 529, 527, 526 The limit. South: Agriculture and Village Devnewadi to RamnaTadada Total SurveyNo. 410, 409, 408, 407 the limit.	7 A BCC (Women) 7 B General
8	The remaining part of Chavan Gali, Kale Gali, Shete Gali, Kahalekar Gali, Navi abadi, Bhoi Wada, Benal, Tardada Tanda	3050 SC: 90 ST: 00	8 A 8 B	North: prabahg no.02 Limit. Kaknai Ota to Iche Temple, Vitthal Tolaji Vasmatkar's house East : Baliram Narba Bhalerao, Narayan Ploting of Chavan, Seshherao Devrao Chavan,Manoj Chavan's Ploting West: Benal Iron Road Balaji temple shop to Smashanbhumi and farm survey no. 390, 391, 432, 428 431, 429, 423, 415, 416, 412, The limit 411, 410, 409, 408, 407 South: Agricultural survey no 406, 369, 368, 360, 359, 358, 357 Gurakhigad	8 A General (Women) 8 B BCC

Total No of Wards-08	Two Member Wards - 07 Three Member Wards- 01	Total Popullation as per Cencus 2011 - 24125 SC Popullation- 3878 ST Poullation- 44	Ward Popullation Two member Wards Three Member Wards	Average 2838 4257	Maximum 3122 4683	Minimum 2554 3831
----------------------	---	--	--	-------------------------	-------------------------	-------------------------

Date : 27/09/2018

ARUN DONGRE,
Collector Nanded

२

जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद

यांजकडून

नगरपालिका प्रशासन विभाग

Fax No. 0240-2334501 E-mail :

dpomunabad@gmail.com

आदेश

संदर्भ : १. राज्य निवडणुक आयुक्त यांचे आदेश दि. ०५ जुन २०१०.

२. मुख्याधिकारी, नगरपंचायत फुलंब्री यांचे प्रस्ताव जा.क्र. २०१८/

नपफु/आस्था/कावि१५५१ दिनांक ३१/०५/२०१८

जा.क्र.२०१८/नपाप्र/कावी/ ज्याअर्थी फुलंब्री नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०१७ मध्ये खर्चाचा हिशोब विहित वेळेत सादर केलेला नसल्याने फुलंब्री नगरपंचायतीचे निवडणुक लढविलेले उमेदवार यांना उपरोक्त संदर्भ क्र. २ अन्वये मुख्याधिकारी, नगरपंचायत फुलंब्री यांनी सादर केलेल्या अहवालानुसार व मला संदर्भ क्र. १ नुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी उदय चौधरी, जिल्हाधिकारी औरंगाबाद खालील उमेदवारांना या आदेशाच्या दिनांकापासुन तीन वर्षांच्या कालावधी करीता नगर परिषद / नगर पंचायती निवडणुक लढविण्यास अनर्ह असल्याचे आदेश पारीत करीत आहे.

अनर्ह ठरलेल्या उमेदारांची यादी

नगर पंचायत फुलंब्री

अ.क्र.	उमेदवाराचे नांव	प्रभाग क्र.
१.	सुनंदा राजु प्रधान	०७
२.	कुशिवर्ताबाई कचरु काथार	११

उदय चौधरी

जिल्हाधिकारी

औरंगाबाद

दिनांक २८/०९/२०१८